CRYSDALE INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Relson India Limited)

Regd. Office: - 307 Janki Centre, Plot No 29, Shah Industrial Estate, Veera Desai Road, Mumbai- 400053 CIN: L51900MH1987PLC042111 | Email ID: cs@relsonindia.com | Ph. No. 022 26730264 Website: relsonindia.com

Date: November 16, 2024

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001.

REF: Scrip Code: 502473; Scrip ID: CRYSDALE; ISIN: INEOSV601019

Subject: Submission of Extract of Newspaper Publication for Financial Results for the Quarter and half year ended on September 30, 2024.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed a copy of the newspaper advertisements w.r.t the Unaudited financial results for the quarter and half year ended on September 30, 2024.

The advertisements were published in following newspaper:

- 1. Business Standard [English Newspaper]
- 2. Pratahkal [Marathi Newspaper]

You are requested to inform your members accordingly.

Thanking you.

For CRYSDALE INDUSTRIES LIMITED (Formerly known as Relson India Limited)

Kavita Jain Company Secretary and Compliance officer Membership Number: A63116

Encl: a/a

TVS MOTOR COMPANY LIMITED Registered Office: "Chaitanva" No.12 Khader Nawaz Khan Road Nungambakkam Chennai - 600006

CIN: L35921TN1992PLC022845 Website: tvsmotor.com

Email: contactus@tvsmotor.com Ph:044 28332115 Notice of loss of share certificates

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the company for issue

of duplicate share certificate(s)					
Folio no	Share cert nos	No.of shares	Distinctive nos	Name of registered holder	
A5281 A5281		1000 1000	3256971 TO 3257970 239070799 TO	ASHWIN H SHAH RAJESH H SHAH ASHWIN H SHAH RAJESH H SHAH	
			239071798	KAJESH H SHAH	

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above sharecertificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates

> For TVS Motor Company Limited K S Srinivasan **Company Secretary**

		बैंक ऑफ म Bank of Mah
ı		एक वश्वार एव
ı	H O: Lokm	angal 1501 Shiya

Date: 16/11/2024

Place : Mumbai/Cheenai/Bangloon

Navi Mumbai Zonal Office: CIDCO Old Admir Building, P-17, Sector-1, Vashi, Navi Mumbai-400703 Email:cmmarc_nvm@mahabank.co.in ajinagar, Pune-5 legal nym@mahabank.co.in Phone: 022-20878354

POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas, the Authorised Officer of Bank of Maharashtra under Securitisation 8 Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules,2002 issued a demand notice dated 30.07.2024 under Section 13 (2) of the said Act and called upon you 1. Mr. Rakesh Tanaji Thorat (Borrower) 2.Mr. Tanaji Bhanudas Thorat, to repay the amount mentioned in the said notice being Rs. 15,04,319/- (Rupees Fifteen Lakh Four Thousand Three Hundred and Nineteen Only) plus interest thereon @ 8.95% p.a. w.e.f. 25.07.2024 against Mortgage of Scheduled property, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 12th November of the year 2024. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with

the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount mentioned above

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVEABLE PROPERTY

Equitable Mortgage of Flat No-305, Building No-4, "shivani Heritage" S N -28, Hissa No-3, At: Ashte, Panvel - 410206

Date: 12.11.2024 Authorized Officer Bank of Maharashtra



विदर्भ कोकण ग्रामीण बॅक Vidharbha Konkan Gramin Bank भारत सरकार , बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम Govt. of India, Bank of India & Govt. of Maharashtra Undertaking [See Rule 8 [1]]

POSSESSION NOTICE [For immovable property]

Whereas

The undersigned being the authorised officer of the VIDHARBHA KONKAN GRAMIN BANK under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 [12] read with rule 8 of the Security Interest [Enforcement] Rules, 2002 issued a demand notice dated 06.08.2024 calling upon the borrower Mr. Raju Gulab Sambhapure to repay the amount mentioned in the notice being Rs. 13,72,174/- [Rs. Thirteen Lakh Seventy Two Thousand One Hundred Seventy Four Only] plus nterest thereon within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower, having failed to repay the entire amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 [4] of the said Act read with rule 8 of the rules on this 13th day of Nov the year

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the VIDHARBHA KONKAN GRAMIN BANK for an amount of Rs. 13,72,174/- [Rs. Thirteen Lakh Seventy Two Thousand One Hundred Seventy Four Only] along wit

further interest, other charges, costs expenses thereon. The borrowers' attention is invited to provisions of sub-section (8) section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Details of Property

Residential Flat bearing flat no.09, admeasuring about 761.59 sq.ft. and bearing Ratnagiri Municipal House No. 2605/09 which is situated on 2nd floor, Rah Apartment on land surve no 247/C1A2, hissa no 23 A,24A,29/03/2A (City Survey no 2893/18) situated at Mouje Zadgaon within Ratnagiri municipal limit, Tal & Dist Ratnagiri.

The property is Bounded by On the North by City Survey No 2880 Part, Property of Mr. Vaidya. On the South by City Survey No 2893 Part (Plot No. 7)

On the East by City Survey No 2893 Part (Plot No. 5) On the West by City Survey No 2893 Part (Plot No. 8)

Date:- 13 Nov 2024

[Baburao Pandharinath Samant] **Authorised Officer** (Vidharbha Konkan Gramin Bank)



The Jammu & Kashmir Bank Ltd The J&K Bank Branch Mira Road Jahangir Complex Ground Floor MTNL Road

J&K Bank Mira Road East, Thane, Mumbai - 401107 T.: +91 (0) 08108303266 E: mirard@jkbmail.com

Possession Notice

otice under Section 13 (4) of the SARFAESI ACT, 2002 read with Rule 8 (1) of the Security (Enforcement) Interest Rules, 2002

Whereas, the Authorized Officer of the Jammu & Kashmir Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 and in exercise of powers under section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice dated 30.08.2024 thereby calling upon the Borrower namely Ms. Tarannum Naseem Syed D/o. Mr.Musibullah Tahsil Khan residing at Flat No. 706, 7th Floor, B Wing, Ideal Towers, Ideal Benzer Co-op. Hsg. Society Ltd. Opp. Shivar Garden, N. H. School Road, Mira Road East, District Thane 401107 (Borrower) to repay an amount of Rs.48,49,182.95 (Rupees Forty Eight Lac Forty Nine Thousand One Hundred Eighty Two and paise Ninety Five only) being the balance outstanding as on 31.07.2024 in the

together with the future interest and other charges thereon. The said borrower having failed to repay the said amount, notice is hereby given to the said borrowers in particular and the public in general that the undersigned being authorized officer of the J & K Bank Ltd. has taken possession of the mortgaged property described herein below, in exercise of the powers conferred on me under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules, on this the 13th day of November of the year 2024.

account of the Borrower, within 60 days from the date of the said notice

The said borrower in particular and the public in general are hereby cautioned against dealing with the said property in any manner whatsoever and any dealings with the said property will be subject to the charge of the J&K Bank Limited for the amount in aggregating to Rs.49,50,325.18 (Rupees Forty nine Lac Fifty Thousand Three Hundred twenty five and paisa eighteen only) as on 31-10-2024 together with future interest thereon from 01.11.2024 and other charges incurred or to be incurred.

The borrowers attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property (As per the schedule provided in mortgage deed/latest particulars including any accreditations)

Flat No.706, B wing area admeasuring 459 sq.ft. (Built up area) equivalent to 42.65 sq. mtrs. on seventh floor, in the building known as "IDEAL TOWERS", and in the society known as "IDEAL BENZER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", situated at Opp. Shivar Garden, N. H. School Road, Mira Road East 401107, constructed on Non-agricultural land bearing Old Survey No. 491/12, 495/1 & 2, New Survey No.84/12, 90/1 & 2 situated at Village Bhayander, Taluka Thane & District Thane, within the limits of Mira Bhayander Municipal Council.

Dated:13-11-2024 Place: Mira Road (E)

Authorized Office

Place : Navi Mumbai

Date: 14th November, 2024

OLYMPIC CARDS LIMITED

CIN No. L65993TN1992PLC022521; GST NO: 33AAAC03651L1ZH						
STA	TEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR	THE QUARTER AND	HALF YEAR ENDED S	EPTEMBER. 30, 2024		
				(Rs. in Lakhs)		
		Quarter Ended	Quarter Ended	Financial Year Ended		
SI No.	Particulars	30.09.2024	30.09.2023	31.03.2024		
INU.		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total Income from Operations (Net)	237.73	342.82	1703.12		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(106.97)	(112.72)	(114.92)		
	Exceptional and/ or Extraordinary items)					
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax	(106.97)	(112.72)	(114.92)		
	(after Exceptional and/or Extraordinary Items)					
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax	(90.21)	(110.48)	(102.52)		
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	,,	(,		
5.	Equity Share Capital (Face Value of Equity Share	1,630.87	1,630.87	1,630.87		
	Rs. 10/- per share)					
6.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown			(1060.31)		
	in the Audited Balance Sheet of previous year)			(1.230.01)		
7.	Earnings Per share (of Rs. 10/- each)					
	(for Continuing operations) (Not Annualised) -Basic Rs.	(0.55)	(0.68)	(0.63)		
	-Diluted Rs.	(0.55)	(0.68)	(0.63)		

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30 th Sept 2024 filed withthe Stoc Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The abov disclosure is made as per revised SEBI guidelines. The Full Format of the Quarterly ended Results are available on the websites of the Bombay Stock Exchange www.bseindia.com and Company's Website: www.oclwed.com.

The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meeting held on the November 14, 2024. The current quarter results are Audited by the Statutory Auditors of the Company. For and on behaf of Board of Directors of OLYMPIC CARDS LIMITED

N. MOHAMED FAIZAL - MANAGING DIRECTO

CRYSDALE INDUSTRIES LIMITED

(Formerly Known as Relson India Limited)

(CIN:L51900MH1987PLC042111)

Registered Office: 307, Janki Centre, Plot No. 29, Shah Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053 Phone: 022 26730264, Website: www.relsonindia.com: Email: cs@relsonindia.com

Statement of Unudited Financials Results for the Quarter and Half Year ended 30th September 2024

					(R:	s. In' Lakhs)
		Quarter ende	d	Half ye	ar ended	Year Ended
Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited
Revenue from Operations	-			-	-	-
Profit/(Loss) for the period before tax	(5.46)	(3.59)	0.71	(9.04)	1.16	(10.21)
Profit/(Loss) for the period after Tax	(5.46)	(3.59)	0.52	(9.04)	1.19	(10.21)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.46)	(3.59)	0.52	(9.04)	1.19	(10.21)
Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share)	165.00	165.00	165.00	165.00	165.00	165.00
Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-	-	-	-	-	265.25
Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised) - Basic Rs.	(0.33)	(0.22)	0.03	(0.55)	0.01	(0.62)
- Diluted Rs.	(0.33)	(0.22)	0.03	(0.55)	0.01	(0.62)

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 14th November 2024. The statutory auditors have carried out a Limited Review of the results for the quarter and half year ended 30th September, 2024.
- The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per 'IND AS 108' Operating Segments

Previous period / year figures have been regrouped / reclassified wherever necessary

FOR CRYSDALE INDUSTRIES LIMITED

(Formerly Known as Relson India Limited)

RAJIV GUPTA DIRECTOR DIN: 01116868

(Amount in Lakhs except per share data

Place : Mumbai Dated: 14th November, 2024

AVANCE TECHNOLOGIES LIMITED

DIN: 00269448

CIN: L51900MH1985PLC035210

Regd. Off.: Office No. 226/227, Majestic Center, Second Floor, 144 Opera House, Mumbai, Maharashtra, 400004 Phone: 919594988351 Email: info@avance.in, avancetechnologiesItd@gmail.com; Web: www.avance.in Extracts of the Statement of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024

B. W. L.		Standalone			Consolidated	
Particulars	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Six months ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)	Six months ended 30.09.2024 (Unaudited)	Quarter ended 30.09.2023 (Unaudited)
Total income from operations (net)	2,032.120	2455.134	1,605.397	4420.64	9107.097	1,696.514
Net Profit/(Loss) for a period						
(before tax and exceptional items)	194.191	234.206	68.914	272.781	492.241	69.480
Net Profit/(Loss) for a period before tax						
(after exceptional items)	194.191	234.206	68.914	272.781	492.241	69.480
Net Profit / (Loss) for the period after tax	194.191	234.206	68.914	272.781	492.241	69.480
Total Comprehensive Income for the period	194.191	234.206	68.914	272.781	492.241	69.480
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	19,819.174	19,819.174	19,819.174	19,819.174	19,819.174	19,819.174
Earning per equity share						
Basic:	0.049	0.059	0.017	0.014	0.025	0.018
Diluted:	0.049	0.059	0.017	0.014	0.025	0.018
Note:						

he above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of he SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the guarter ended on 30th September 2024 is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com) igures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary.

For Avance Technologies Limited

Place: Mumbai. Date: 14.11.2024

Sd/-**Managing Director** DIN: 02083384

Cupid Breweries and Distilleries Limited (formerly known as Cupid Trades & Finance Limited)

Regd. Off. : Ground floor, Block No 2, Parekh Nagar, Opposite Satabdi Hospital, Kandivali (W), Mumbai-400067. D: infosec@cupidalcobev.com/infosec@cupidtrades.com, website: www.cupidalcobev.com and www.cupidtrades.com, CIN:L11010MH1985PLC036665

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

30th SEPTEMBER, 2024 (Rs in lakhs except EPS							
		Quarter Ende	d	Half	Year Ended		
Particulars	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations Other Income	9.34	10.33	3.55	19.67	5.63	96.55	
Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	(26.57)	(46.54)	(4.73)	(73.11)	(15.49)	(8.65)	
	(06.57)	(AC EA)	(4.72)	(72.11)	(15.40)	(8.65)	
	(20.57)	(46.54)	(4.73)	(73.11)	(15.49)	(6.65)	
	(26.57)	(46.54)	(4.73)	(73.11)	(15.49)	(8.88)	
Total Comprehensive income for the period	(====,	(,	(,	(, , , ,	(,	(0.00)	
(Comprising Profit/Loss for the period after tax)							
						(8.88)	
	96	96	96	96	96	96	
	_	_		_	_	(216.03)	
		_	_	_	_	(210.03)	
Basic	(2.77)	(4.85)	(0.49)	(7.62)	(1.61)	(0.93)	
Diluted	(2.77)	(4.85)	(0.49)	(7.62)	(1.61)	(0.93)	
	Particulars Total income from operations Other Income Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items) Net Profit (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive income for the period (Comprising Profit/Loss for the period after tax) and other Comprehensive income (after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic	Particulars 30-09-2024 (Unaudited)	Particulars Quarter Ender 30-09-2024 30-06-2024 (Unaudited) 30-06-2024 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 10-33 10.33 10.33 10.33 10.33 10.33 10.33 10.33 10.33 10.34 10.34 10.35	Particulars 30-09-2024 30-06-2024 30-09-2023 (Unaudited) (Un	Particulars	Particulars	

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on

The figure of previous period/year have been re-grouped /re-arranged and /or recast wherever found necessary.

Company has only one segment and hence no separate segment result has been given.

The aforesaid Financial Result are being disseminated on the website of the Company.

The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) notified under section 133 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 from 1st April, 2019

This statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

For Cupid Breweries and Distilleries Limited
(Formerly Known as Cupid Trades and Finance Limited)

Date: 14/11/2024 Place: Mumbai

Sd/-Mr. Erramilli Venakatachalam Prasad Chairman Cum Managing Directo (DIN: 08171117)

Shreeji SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED

Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No. 03, Sector 25, Vashi, Navi Mumbai- 400703.

CIN: L63010MH1994PLC077890 Phone: (022) 40746666/ 40746600 | Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitransport.com EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER, 2024						
			(INR in Lakhs)		
Particulars	Quarte	r Ended	Half Year Ended	Year Ended		
	30/09/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	30/09/2024 (Unaudited)	31/03/2024 (Audited)		
Total Income from Operations	6213.59	6771.57	12141.33	26579.52		
Net Profit / (Loss) for the period before Tax and Exceptional iten	ns 27.00	611.99	110.79	2167.89		
Net Profit / (Loss) for the period before Tax, after Exceptional ite	ms 27.00	611.99	110.79	2167.89		
Net Profit / (Loss) for the period after Tax and Exceptional items	17.95	484.85	76.92	1637.21		
Total Comprehensive Income	16.15	485.06	73.87	1627.93		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	3207.28		
Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each) #2	1397.67	1048.25	1397.67	1397.67		

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 14th November, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of the above Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024.

0.03

0.69

0.11

On 9th February, 2024, Company had allotted 1,74,70,875 Bonus Equity Shares to the Shareholders of the Company. Therefore, the total number of shares increased from 5,24,12,625 to 6,98,83,500. Accordingly, the basic and diluted EPS for the prior periods of standalone and the consolidated financial statements have bee restated in accordance with Ind AS 33 - "Earnings per Share".

The above is an extract of the detailed Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 202 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulationents) Regulations, 2015 The full set of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 202

are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website ($\underline{www.shreejitranslogistics.com}$) Information of Standalone Unaudited Financial Results of the Company are as under

8. Basic & Diluted Earnings Per Share (of Rs. 2/- each) #2

	morniation of attraction of the author mandan to a traction of the company at	o do dilaci.		(1	NR in Lakhs)
Sr. No.	Particulars Particulars	Quarter	Ended	Half Year Ended	Year Ended
NO.		30/09/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	30/09/2024 (Unaudited)	31/03/2024 (Audited)
1.	Revenue from operations	5884.38	6516.86	11506.28	25050.27
2.	Profit before tax	8.18	615.56	79.79	2142.79
3.	Profit for the period	5.25	489.02	57.38	1627.54
			For Shr	eeji Translogi	istics Limited

Rajnikant C. Shah Wholetime Directo DIN: 00269109

2.34

REGD. OFFICE: Office No.9, K Raheja Prime, Marol Industrial Estate Behind Ravi Vihar Hotel, Sagbaug Road, Marol Naka, Andheri East, Mumbai 400059 E-mail: info@remediumlifecare.com; CIN: L24100MH1988PLC343805

REMEDIUM LIFECARE LIMITED

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

l						(Allibuilt ill Lakiis except per share data)			
		Q	Quarter Ended			Half Year Ended			
Sr.	Particulars	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024		
No.	Faiticulais	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	2,508.15	7,769.62	46,856.99	10,277.77	79,903.47	50,983.66		
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	245.91	226.65	1,040.49	472.56	1,767.32	739.60		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	245.91	226.65	1,040.49	472.56	1,767.32	739.60		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	177.50	163.60	652.69	314.80	1,177.32	542.61		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	177.50	163.60	652.69	314.80	1,177.32	542.61		
6	Equity Share Capital	4032.00	1008.00	1008.00	4032.00	1008.00	1,008.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						3,287.78		
8	Earnings Per Share (of Rs.10/-each) (Rs.5/- each form the month of September 2023) (for continuing and discontinued operations)-								
	1.Basic:	0.04	0.16	6.48	00.08	11.68	90.92		
l	2.Diluted:"	0.04	0.16	6.48	00.08	11.68	90.92		
Not	Notes:								

The Above is an extract of the detailed format of the Financial Result for the quarter and Half Year Ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results

is available on the Stock Exchange website, www.bseindia.com.
The above financials has been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in Ind AS notified under ssection 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules Issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

on behalf of the Board of Directors
For REMEDIUM LIFECARE LIMITED

(Whole Time Director

DIN: 07304004

Date: 16.11.2024

CIN: L24233MH2016PLC274202 REGISTERD OFFICE : PLOT NO. C-4, C-4/1, MIDC LOTE PARSHURAM

INDUSTRIAL AREA, TAL -KHED., RATNAGIRI, KHED : 415722, MAHARASHTRA

Statement of Unaudited Financial Results for Quarter ended 30th Sep, 2024

	(Quarter ended		Half Yea	Year ended	
Particulars	30.09.2024 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1. INCOME	, , , , , , , , , , , , , , , , , , ,	,	<i>'</i>	,	,	,
a. Revenue from Operations	3,939.49	3,083.55	2,430.26	7,023.04	5,485.86	10,433.50
b. Other Income	194.71	0.47	8.40	195.18	8.78	9.93
Total Income	4,134.20	3,084.02	2,438.66	7,218.22	5,494.64	10,443.43
2. Expenses					·	
a. Cost of Materials consumed	3,027.74	2,030.42	1,965.38	5,058.15	4,185.85	7,928.17
b. Cost of Traded Goods	-	-	-	-	-	
c. Change in Inventories of Finished Goods,						
Work-in-Progress	100.12	176.47	(314.44)	276.59	(504.39)	(406.41)
d. Employee benefits expenses	159.15	161.65	158.59	320.79	327.86	634.18
e. Finance costs (Bank Charges)	124.11	87.15	55.76	211.26	93.07	193.19
f. Depreciation & amortizations expenses	281.10	279.35	268.15	560.45	533.18	1.067.26
g. Other Expenses	573.29	535.30	516.40	1,108.59	967.18	2,060.98
Total Expenses (a to g)	4,265.51	3,270.33	2,649.83	7,535.84	5,602.74	11,477.37
Exceptional Items	-	-	-	-	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	877.32
3. Profit / (Loss) before tax (1-2)	(131.31)	(186.31)	(211.17)	(317.62)	(108.10)	(1,911.25)
4. Tax expense	` ′	` ′	` ′	, ,	, ,	
Current Tax	-	_	-	-	-	
Deferred Tax	191.54	86.85	(208.89)	278.39	389.14	261.81
Short / Excess income tax provision for earlier years	-	-	-	-	-	
5. Net Profit / (Loss) after tax (3-4)	(322.85)	(273.16)	(2.28)	(596.01)	(497.23)	(2,173.06)
6. Other Comprehensive Income			<u> </u>			
Items that will not be reclassified into						
Profit or Loss						
- Remeasurement of Defined Benefit Plans						
(Net of tax)		_	-	-	-	11.54
7. Total Comprehensive Income for the year						
(after tax) (5+6)	(322.85)	(273.16)	(2.28)	(596.01)	(497.23)	(2,161.52)
8. Paid-up Equity Share Capital		,,	(,	,,	,,	, , , , , ,
(Face Value of Re. 10 /- each)	5,010.12	5,010.12	5,010.12	5,010.12	5,010.12	5,010.12
10. Earnings per Equity Share (of Rs. 10/- each)	.,	.,	.,	-,	.,	.,
(a) Basic	(0.64)	(0.55)	(0.00)	(1.19)	(0.99)	(4.34)
(b) Diluted	(0.64)	(0.55)	(0.00)	(1.19)	(0.99)	(4.34

1) These interim condensed financial statements are prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind AS) 34 Interim Financial Reporting, under the historical cost convention on accrual basis except for certain financial instruments which are measured at fair values, the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") (to the extent notified) and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). Accordingly, these interim condensed financial statements do not include all the information required for a complete set of financial statements. These interim condensed financial statements should be read in conjunction with the financial statements and related notes included in the Company's Annual Report for the year ended March 31, 2024. The Ind AS are prescribed under Section 133 of the Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment

2) The Above Financial Results were reviewed by the audit committee of the board on 14th Nov 2024 and approved by the Board of Directors of the company at their meeting held on same date. The Statutory auditors have expressed on unmodified opinion. The auditors repor has been filed with stock exchange and is available on the company's website. The Financial results have been prepared in accoradance

with Ind AS notified under the Companies (Accounting Standards) Rule, 2015. 3) Finance Cost includes Rs. 42,65,436/- provision for Interest on alleged ECB loan (which is disputed) as per IND AS. How ECB with Bank of Baroda is settled at 2161700 USD and Company has received No due Certificate on 10.10. 2024

4) The bank balance confirmation of bank accounts having book balance of Rupees 3.41 Lacs as on 30-09-2024 & Fixed deposit confirmation of book balance of Rupees 12.24 Lacs as on 30-09-2024 could not be obtained as these accounts and fixed deposits are 5) Govt incentives were awarded to the company in the year 2019-20. However, income pertaining to the period from 2019-20 till this period amounting to Rs. 158.45 as per Ind AS 20 was accounted for only now.

6) The Company has single business segment i.e. Active Pharmaceutical Ingredients (API), therefore, in the context of Ind As 108 disclosure of segement information is not applicable 7) Figures of previous period have been re-grouped / reclassified wherever necessary, to confirm to this period's classification

> SD/ Omkar Herlekai

Place: Mumbai Chairman & Managing Director (DIN No. 01587154) Date: 14th November, 2024














ष्ट्रीय पत्रकार दिनाचा इतिहास आणि कर्तृत्व

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे सन १९५६ला प्रेस कमिशनने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. सर्वप्रथम हिकीचे बेंगॉल गॅझेट हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात सन १७८० साली सुरू झाले. त्यांनीच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी दि.२१ जून १८३२मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली. भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया- पीसीआईने काम करण्यास सुरुवात केली.

आजचा राष्ट्रीय पत्रकार दिन १६ नोव्हेंबर हा भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसचे प्रतीक आहे. हाच तो दिवस होता ज्या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नैतिक वॉचडॉग म्हणून काम करायला सुरुवात केली होती, की या सशक्त माध्यमाकडून प्रेसने केवळ उच्च दर्जाचीच अपेक्षा ठेवली नाही तर ती कोणत्याही बाह्य घटकांच्या प्रभावाने किंवा धमक्यांमुळे अडकली नाही. . जरी जगभरात अनेक प्रेस किंवा मीडिया कौन्सिल आहेत, तरीही प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही एक अद्वितीय संस्था आहे- कारण स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात राज्याच्या साधनांवरही अधिकार वापरणारी ही एकमेव संस्था आहे.

सन १९५६मध्ये प्रेस कौन्सिलच्या

संत साहित्यिक डॉ. अरविंद नेरकर आणि गायिका

चारुशीला बेलसरे संपादीत 'शब्दगांधार' दिवाळी

अंकाने १६ व्या वर्षीही दर्जेदार लेखांची आपली परंपरा

कायम ठेवली असून यामध्ये चारुशीला बेलसरे यांच्या

लेखासह आणखी पाच लेख, १० दर्जेदार कथा तसेच

विसेक मान्यवर कवींची काव्य सुमनांजली आणि

'खरंच आपण सुखी आहोत काय?' या दिलेल्या

विषयावर सुमारे शंभरेक) लेखकांनी आपले विचार

व्यक्त केले आहेत. संपादकीय मध्ये डॉ. नेरकरांनी

जीवनमूल्य आणि साहित्यमूल्य जपणारा शब्दगांधार

दिवाळी अंक साहित्य वर्तुळात कौतुकाचा विषय

असल्याचे तसेच काही संस्थांनी आयोजित दिवाळी अंक स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकाची पारितोषिक प्राप्त

असल्याचे म्हंटले आहे. अलका कुमठेकर यांच्या

'वाद, संवाद आणि सुसंवाद' या लेखाने अंकाची

चारुशीला बेलसरे, विनय मिरासे , प्रमोद रोहणकार

यांचेही माहितीपूर्ण आणि वैचारिक लेख आहेत. कथा

विभागामध्ये स्नेहल बाकरे, प्रभा डांगे, श्रीपाद टेंबे,

सहास परळे, दिगंबर जोशी, वीणा मुळे, ॲड. अनिल

पाठक, कमलाकर हणवंते, प्रा. गिरीश बक्षी आदी

मान्यवर लेखकांच्या कौटुंबिक कथांनी अंक सजला

आहे. वैचारिक आणि माहितीपूर्ण लेख आणि कौटुंबिक

कथाबरोबरच काव्य सुमनांजली मध्ये वीसेक मान्यवर

कवींच्या कवितांचा काव्यधुंद शिडकावा करण्यात

आला आहे. यामध्ये दिव्यलता गुजराती, शिल्पा गायकैवारी, शरद अत्रे, वसुंधरा सूत्रावे , वृषाली

कुलकर्णी, हेमंत परब, डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ. निर्मल

सारडा, अनुराधा टल्लू , श्यामराव सुतार, हेमलता

भालेराव, अनिला कुलकर्णी, मधुरा बुटाले आदी

मान्यवरांचा समावेश आहे. 'शब्दगांधार' च्या 'एखादा

विषय देऊन त्यावर लिहायला प्रवृत्त करणे' या

जाहीर नोटीस

आमचे अशील, श्री अभिजित माणिकराव बागवे,

प्लॉट नं. ६४, सीटीएस नं. ९९१ (पी), ९९४ (पी)

आणि ९९५ (पी), गाव मु. - कांजूर, तालुका कुर्ला, भांडुप (पू), मुंबई-४०००४२ येथे स्थित

अनुराग सीएचएसे, मधील दुसऱ्या मजल्यावरील

मुलतः, , मेसर्स. देवकी बिल्डर्सने २७/११/१९८४

च्या कराराद्वारे श्री माणिकराव गोविंद बागवे यांना

दुसऱ्या मजल्यावरील जुना फ्लॅट क्रमांक ४ विकला

होता. श्री माणिकराव गोविंद बागवे यांचे

०९/०८/२००३ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे

पत्नी गीतांजली एम. बागवे आणि तीन मुली

अर्चना एम. बागवे + अपर्णा ए. साळंखे. सरलॉ ए

नायक आणि एक मलगा म्हणजे श्री. अभिजित

माणिकराव बागवे हें त्यांचे एकमेव कायदेशीर

वारस आहेत. आणि अनराग सीएचएसएलच्या

नावाने आणि शैलीने एक सोसायटी तयार करण्यात

आली आणि जमिनीचे हस्तांतरण केल्यानंतर

सोसायटीने मेसर्स सधांश इन्फ्रास्टक्चर प्रा. लि

यांना पनर्विकासाचे अधिकार दिले. त्यानंतर मे

सधांश इन्फ्रास्टक्चर प्रा. लि. ने २२/०९/२०१५

(केआरएल-४/८९८९/२०१५) च्या पर्यायी

निवास कराराद्वारे गीतांजली एम. बागवे यांना नवीन इमारतीत दसऱ्या मजल्यावर नवीन फ्लॅट क्रमांक

२०४ वाटपॅ केले. त्यानंतर गीतांजली एम. बागवे

यांचे ०७/०५/२०२१ रोजी निधन झाले. कायदेशीर

वारस म्हणन त्यांच्या मागे मली अर्चना एम. बागवे

०४/०५/२०२१ रोजी विवाहपूर्व निधन) ⊣

अपर्णा ए. साळुंखे, सरला ए. नायक आणि एक

मुलगा म्हणजे श्री. अभिजित माणिकराव बागवे

आहेत . त्यानंतर अपर्णा ए. साळुंखे आणि सरला ए. नायक यांनी ०८/०२/२०२३ (केआरएल-

३/२३४९/२०२३) च्या रिलीज श्री अभिजित

माणिकराव बागवे यांच्या नावावर असलेल्या

विक्री, भेट, भाडेपट्टा, वारसा, वारस, देवाणघेवाण

गहाण, धारणाधिकार, खाजगी गहाण किंवा अन्यथा या मालमत्तेच्या संदर्भात कोणत्याही

व्यक्ती/संस्था/बँकेचा ताबा असेल आणि/किंवा

कोणतेही अधिकार असतील तर येथे प्रकाशित

झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या त्याच्या

समर्थनार्थ त्याच्या दस्तऐवजांसह आत. अधोस्वाक्षरीदारांना लेखी

आवश्यकता आहे, कसर केल्या. अशा

व्यक्ती/संस्था/बँकेचा दावा मोफ केले गेले आहे

आणि/किंवा सोडले गेले आहे असे समजले

जाईल, आणि आमचा अशील अशा दाव्याचा आणि/किंवा आक्षेपाचा संदर्भ न घेता मालमत्तेशी

५०२, पारस बिझनेस सेंटर, कार्टर रोड क्रमांक १

व्यवहार करण्यास मृक्त असेल.

कळवण्याची

ड्रोइट लिगल सोल्यूशन्स

स्थळ- मंबई शहर

दिनांक १६.११.२०२४

अधिवक्ता, उच्च न्यायालय मुंबई

बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६.

फ्लॅटच्या संदर्भात त्यांचे हक्क सोडले आहेत.

फ्लॅटक्र. २०४ चे मालक आहेत.

याशिवाय सोनल गोडबोले,अंजली देशपांडे,

सुरुवात झाली आहे.



स्थापनेची शिफारस करून पहिल्या प्रेस कमिशनने असा निष्कर्ष काढला होता. की पत्रकारितेत व्यावसायिक नैतिकता टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कायदेशीर अधिकार असलेली संस्था अस्तित्वात आणणे, मुख्यतः उद्योगाशी संबंधित लोक ज्यांचे कर्तव्य मध्यस्थी करणे असेल, यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि दि.१६ नोव्हेंबर १९६६पासून विकसित झालेल्या संस्थेने हे उद्दिष्ट नाकारले नाही. म्हणून १६ नोव्हेंबर हा दिवस देशातील जबाबदार आणि मुक्त पत्रकारिता दर्शवतो. जे लोक त्याची कदर करतात. त्या सर्वांनी हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे १९५६ला प्रेस कमिशनने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती

सुखी आहोत काय?' या विषयावर

सुमारे शंभरेक लेखकांनी आपले विचार

मांडताना सुखाच्या व्याख्या, कल्पना,

स्वागत दिवाळी अंका

स्थापन केली. या समितीतुनच पुढे यांनी दहा वर्षांनंतर प्रेस काऊन्सिलची स्थापना केली. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया ही संस्था विश्वासाईता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर अत्यंत लक्ष ठेवते. देशातील लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची सतत महत्त्वाची भृमिका बजावत असते. सोबतच ही संस्था भारतातील प्रेसवर कोणत्याही बाबींचा प्रभाव पडणार नाही याचीही खात्री करुन काळजी घेत असते. भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारितेला महत्वाचे स्थान

राष्ट्रीय पत्रकार दिनाचा इतिहास- प्रथम प्रेस कमिशन १९५६ ने भारतातील पत्रकारितेचे नैतिकता आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली. यांनी दहा वर्षांनंतर प्रेस काऊन्सिलची स्थापना केली. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया विश्वासार्हता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवते. देशातील सुदृढ लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका आहे. हे भारतातील प्रेसवर कोणत्याही बाह्य बाबींचा प्रभाव पडणार नाही याचीही खात्री करते. प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था आहे, ज्याला प्रिंट मीडियाच्या ऑपरेशनवर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे

प्रेस काऊन्सिल ॲक्ट १९७८ द्वारे जनादेशाद्वारे हे अधिकार मिळाले आहेत. याअंतर्गत एक स्पीकर- जे अधिवेशनानुसार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत आणि इतर २८ सदस्य असतात,

सुखी राहत नसल्याची चिंता व्यक्त

केली असून काहींनी यावर उपाययोजना

देखील सुचविल्या आहेत.

पाच संसदेच्या सभागृहांद्वारे नामनिर्देशित केले जातात

प्रेसचे प्रतिनिधीत्व आणि तीनजण संसदेत प्रतिनिधित्व करतात. सांस्कृतिक, साहित्यिक आणि कायदा विषयातुन हे निवडले जातात. ही एक वैधानिक, अर्ध-न्यायिक संस्था आहे जी देखरेखीच्या रुपात काम करते. यामाध्यमातून नैतिकतेचे उल्लंघन आणि पत्रकारिता स्वातंत्र्य उल्लंघनाच्या तक्रारींचे निराकरण केले जाते.



CIN: L51900MH1984PLC032864

₹ In Lakhs

30TH SEPTEMBER 2024

at their meeting held on November 14, 2024

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the guarter an the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and on Company website i.e. www.ndmil.com

FOR N D METAL INDUSTRIES LTD Ajay Gar

417, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400021

परंपरेनसार यंदाच्या 'खरंच आपण परिभाषा यांचा ऊहापोह करून माणस

PUBLIC NOTICE TAPI @ VYARA, DIST.TAPI. (GUJARAT STATE)

Regular Civil Appeal No. 16/2019. Plaintiff: 1. L/H of Late Kikubhai Chhiptarabhai Chaudhari

Versus Defendant : 1.1 Kumudben WD/of Maganlal Motilal Shah, 1.2.1 Naliniben Jatinbhai Shah

1.2.2 Bhavik Jatinbhai Shah All R/o. A/301, Sharda Gram Building, Linking Road, Beside Anand Hospital, Dahisar(East), Mumbai. 1.4 Hemaben D/of Maganlal Motilal Shah And WF/of

R/o. 201, Happyhome Apparment, Umara Naka, Surat.

To summon the above named defendant(s) and serve upon said defendant(s) a copy of this summons and notice.

You are hereby required to appear and defend the action filed against you in the above-entitled cause within 30 days from the date of publication of this summons upon you; and if you fail to appear and defend for want thereof the plaintiff will apply to the court for the relief demanded therein.

Failure to file an Answer denying the allegations will result in a judgment against you and action may be taken by the plaintiff or his/her attorney to satisfy the judgment. Given under my hand and seal of the court on this 7th October 2024.

Pre By, (V.V.Parmar) Assistant District Court, Tapi at Vyara



Com By (K.P.Patel) Bench Clerk Grade-01 District Court, Tapi at Vyara

जाहीर नोटीस

भगवानदास कटारीया पटेल (त्यामधील विक्रेता) यांच्याकडून फ्लॅट क्र. २४, ३रा मजला, दत्त निवास, पै नगर को-ऑपरेटीव्ह हाऊसींग सोसायटी लिमिटेड, पै नगर, एस. व्ही. पी. रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ खरेदी केला आणि तसेच०५.०१.१९८४ दिनांकित शेअर प्रमाणपत्र क्र. २४ अंतर्गत ११६ ते १२० पर्यंत अनुक्रमित क्रमांक धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ पूर्ण भरणा झालेले शेअर्स श्री. हसमुख चुनिलाल शाह यांच्या नावे वितरीत करण्यात आले आणि पुढे २२.०९.१९८४ दिनांकित विक्री कराराद्वारे श्री. हसमुख चुनिलाल शाह (त्यामधील विक्रेते) यांनी सदर फ्लॅट प्रिमायसेस श्री. उमंगीलाल त्रिकमलाल शाह (त्यामधील खरेदीदार) यांना विक्री केला होता आणि सदर सोसायटीने त्यांचे नाव उपरोक्त नमूद ...०९.१९८५ दिनांकित शेअर प्रमाणपत्रावर नमूद केले आणि पुढे श्री. मंगीलाल त्रिकमलाल शाह यांनी सदर फ्लॅट प्रिमायासेस त्यांचा मुलगा श्री. राजेश उमंगीलाल शाह त्यांला दस्तावेज क्र बीडीआर६-४३१६-२००८ दिनांकित ३०.०५ २००९ धारक योग्यप्रकारे नोंदणीकत २८.०५ २००९ दिनांकित बक्षिस पत्राद्वारे बक्षिस दिली आणि सदर सोसायटीने त्याचे नाव दिनांकित २९.११.२०२० रोजी उपरोक्त शेअर गपत्रावर नमद केले आणि मधल्या कालावधीत माझा अशील श्री. राजेश उमंगीलाल शाह त्याच्याकडन दिनांकि . २६.०५.१९७७ चा उपरोक्त नमूद मुळ विक्री करार हरवला / गहाळ झाला. ज्याकरिता बोरीवली पोलीस स्टेशन. बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२ येथे ऑनलाईन तक्रार क्रमांक १३४४६६- २०२४ दिनांकित ०७.११.२०२४ धारक तक्रार ऑनलाईन दाखल केली होती आणि तद्रुसार माझा अशील श्री. राजेश उमंगलाला शाहा हा सदर फ्लॅट प्रिमायासेसचा एकमेव आणि पर्णत: कायदेशीर मालक आहे आणि प्रस्तावित खरेदीदाराला विक्री करण्यास इच्छक

कायदेशीर वारसाहक्क आणि किंवा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे आणि / किंवा प्रिमासेस किंवा त्याच्या भाग कोणताही अधिकार, हक्क किंवा स्वारस्य, गहाण, बोजा, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्यथा काहीही असा त्या मार्गाने उपरोक्त मख्य घराच्या विरोधात किंवा त्याच्या विरोधात कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीनी, ते श्री अनुज विनोद मोरे, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय, एमओआर असोसिएट्सच्या नावाने कार्यालय असलेले, ८५/डी - ४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई-, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९१ येथे कागदोपत्री पुराव्यासह या तारखेपासून १४ दिवसांच्या आत लेखी ळ्वावे अशी विनंती करण्यात येत आहे. अन्यथा असा दावा किंवा दावे, असल्यास, विचारात घेतले जाणार नाही. माफ केले गेले आणि बिनशर्त आणि अपरिवर्तनीयपणे सोडून दिले असे समजण्यात येईल. अनुज विनोद मोरे

मंबई येथे दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी. अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय

जाहीर नोटीस

प्रबंधक/तिनस मु. उप. सुनावणी / २०२४ / अपिल क्र २५९ / २०२३ सज्जाद अनि उल्लाह शेख तर्फे श्री अमिन अनिउल्लाह शेख. जा. क. १९११ विरुध्द

अपर जिल्हाधिकारी (अति./निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पूर्व उपनगरे, चर्चगेट, आणि ईतर मिपलार्थी सज्जाद अनिउल्लाह शेख तर्फे श्री अमिन अनिउल्लाह शेख यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्राधिकारी (अति,/निष्का) पर्व उपनगरे यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सधारणा निर्मलन व पनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७ (२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) आमचे कार्यालयात अपिल क्र. २५९/२०२२३ दाखल केलेले आहे.

सदर अपिलाच्या अनुषंगाने तक्रार निवारण समिती यांच्या न्यायालयासमोर दिनांक ११/१०/२०२४ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात अपिलार्थी सज्जाद अनिउल्लाह शेख तर्फे श्री अमिन अनिउल्लाह शेख, यांना मा. तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांचे दालनात झालेल्या १२/१०/२०२४ रोजीच्या सुनावणी दरम्यान समितीने घेतलेल्या निर्णयानुसार अपिलात दुरुस्ती करून प्रतीवादी क्र. ३ अभिजीत सत्यकुमार गेही, प्रतिवादी क्र ४ श्री सुभाष कांबळे व प्रतिवादी क्र ५ विकासक, मे. सुराणा कंस्ट्रक्शन, यांना अपिलात प्रतीवादी बनवून त्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे अपिलार्थी यांनी दिनांक १४/११/२०२४ रोजी अपिलात दुरुस्ती करून प्रतीवादी क्र. ३ अभिजीत सत्यकुमार गेही प्रतिवादी क्र ४ श्री सुभाष कांबळे व प्रतिवादी क्र ५ विकासक मे. सुराणा कंस्ट्रक्शन, यांना पक्षकार बनविले आहे. तसेच यांचे म्हणणे ्कण्यासाठी म्हणून दिनांक २२/११/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तक्रार निवारण समिती (मुंबई) उपनगरे) पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचे दालनात सुनावणी आयोजित केलेली आहे. प्रकरणी प्रतीवादी क्र. ३ अभिजीत सत्यकुमार गेही प्रतिवादी क्र ४ श्री सुभाष कांबळे व प्रतिवादी क्र ५ विकासक .मे. सुराणा कंस्ट्रक्शन यांनी आपलेकडील मूळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसाठी सदरची जाहिर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन नियमानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. (नंदकुमार आर. साळवी

प्रबंधक

Manufacturers of Non- Ferrous Metals

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.09.2024 Unaudited		Quarter Ended 30.09.2023 Unaudited
1	Total Income	21.47	40.56	17.88
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	7.12	11.28	1.76
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00
6	Equity Share Capital	248.00	248.00	248.00
7	(Face Value per share)	10	10	10
8	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet of the			
	previous year	0.00	0.00	0.00
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations)			
	(Basic & Diluted)	0.29	0.46	0.07

six months ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 or

DIN NO. 0098897 Place :- Mumbai

जाहीर घोषणा (भारतीय दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (कॉर्पोरेट व्यक्तीकरिता दिवाळखोरी ठराव पक्रिया) विनियमन २०१६ च्या विनियमन ६ अंतर्गत)

٤.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि.
٦.	कॉर्पोरेट ऋणकोची एकीकरण तारीख	दि. १०.०५.१९९४
φ.	कोणते कॉर्पोरेट ऋणको एकीकरण/नेांदणीकृत आहेत अशांचे प्राधिकरण	आरओसी मुंबई
٧.	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट आयडेटिटी क्रमांक/ मर्यादित दायित्व आयडेटिफिकेशन क्रमांक	U92110MH1994PTC78309
ч.	नोदणीकृत कार्यालयाचा पत्ता व कॉर्पोरेट ऋणको यांचे प्रमुख कार्यालय (जर काही असल्यास)	प्लॉट क . २, तळ मजला, ड्युप्लेक्स हाईटट्स सीएचएर लि., लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मीलत नगर, अंधे पश्चिम, मुंबई उपनगरीय अंधेरी मुंबई महाराष्ट्रभारत ४०० ०५३.
ξ.	कॉर्पोरेट ऋणकोचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख	आदेश पप्रोनाउन्स्ड १३.११.२०२४ आदेश एनसीएलटी वेबसाइटवर अपलोड :१४.११.२०२१
७ .	कॉर्पोरेट ऋणकोचे दिवाळखोरी आंतिम तारीख	१३.०५.२०२५ (१८० दिवस एनसीएलटी वेबसाइटव

मे. नवयग टेलेफिल्म्स पा. लि. यांच्या धनकोचे लक्ष केदित करण्याकरित

अपलोड के ल्याच्या आदेश अनुसार) १४.११.२०२४ अनुसार दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोदणीकरण आयबीबीआय नोंदणीकरण क्र . आयबीबीआय /आयपीए-००१ /आयपी गी-०२८४१/२०२३-२०२४/१४३६२ मंडळाकडे नोदणीकृत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल

व नोंदणीकृत कार्यालय : फिनवीन टर्नअराउंड ॲन्ड रिस्ट्रक्चरिंग पप्रा. लिं. ६०५, सनटेक क्रसेस्ट, मुकुंद नगर, अंधेरी कुला रोड, अंधेरी पूर्व मुंबई शहर महाराष्ट्र४०० ०५९ नोंदणीकृत ईमेल : rppankajbhattad@gmail.com अंतरिम द्रमाव त्यावसायिक यांच्यास्ट संबंधितांच

ता संबंधित पत्ता : फिनबीन ट्वांआउंड ॲन्ड रिस्ट्रक्वरिंग पप्रा. त्ति. ६०५, सनटेक क सेस्ट, मुकु द नगर, अंधेरी कुर्ता रोड, अंधेरी पूर्व मुंबई शहर महाराष्ट्र४०० ०५९ सीआयआरपी विशेष ईमेल : navyug.cip@gmail. दि. २८.११.२०२४ (१४ दिवस एनसीएलटी आदेश दाव्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख

अपलोड के ल्यापासून वेबसाइट अर्थात १४.११.२०२४) १२ अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर र अनुच्छंद (६ए) च्या खंड (बी) अंतर्गत जर काही असल्यास धनकोचे वर्ग १३. वर्गामध्ये धनकोचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून लागू नाही कायद्याच्या ओळखा असलेल्या दिवाळखोरी

व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकरिता तीन १४. ए) संबंधित प्रपत्र व वेब लिंक https://ibbi.gov.in/home/downloads बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधीचा तपशील प्रत्यक्ष पत्ता : एनए सूचना याद्वारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि. यांच्या कॉर्पो

वेबसाइट वर अपलोड १४.११.२०२४) करण्याचे आदेश दिले आहेत. में. नवयग टेलेफिल्म्स पा. लि. यांचे धनको यांनी यादारे बाब क. १० संबंधात नमद कॅम्प कार्यालय पत्ता येथे अंतरिस ठराव प्रोफेशनलकरिता दि. २८.११.२०२४ रोजी वा पूर्वी (अंतरिस ठराव विशेषज्ञ यांच्या नियुक्ती पासून १४ दिवस पूर्वी) पुराज्यांसह त्यांचे दावे सादर करावे.

ट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखेच्या आदेशान्वये प्रारंभ दि. १३.१९.२०२४ रोजी (आदेश एनसीएलटी

वित्तीय धनको यांनी केवळ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे दाव्यांचे पुरावे सादर करावे. सर्व अन्य धनको यांनी त्यांचे दाव्यांचे पुरावे व्यक्तीश:, पोस्टद्वारे वा ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावे. वित्तीय धनको हे वर्ग मंबंधात मचित पवेश क. १२ मंबंधात त्यांच्या आवडीनमार निर्देशित पाधिकत प्रतिनिधी

यांच्यामुळे वर्गाच्या प्रधिकृत सादरीकरणाच्या संबंधात एन्ट्री क्र. १३ सूचीत दिवाळखोरी विशेषज्ञ यांच्याकडून वर्ग (एनए) - लाग नाही. सादरीकरण करण्यास अपयश तसेच दाव्यांचे चुकीचे पुरावे सादर केल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल.

मे. नवयुग टेलेफिल्म्स प्रा. लि. यांचे आयआरपी आयबीबीआय नोदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०२८४१/२०२३-२०२४/१४३६२

संबाधित पत्ता : फिनवीन टर्नअराउंड ॲन्ड रिस्ट्रक्चारेंग पग्रा. लि. ६०५, सनटेक कसेस्ट, मुकुंद नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व मुंबई शुहर महाराष्ट्र४०० ०५९ एएफए वैधता : ३१.१२.२०२५

संबंधित ईमेल : pankaj.bhattad@finvin.co.in / navyug.cirp@gmail.com

प्रिमिअर रोड कॅरिअर्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०९०एमएच१९६८पीएलसी४२५९८६ ालिय: ९०१, मजला-९,बी-विंग, प्लॉट-२११, दालामल टॉवर, फ्रिप्रेस जर्नल, मार्ग नरिमनपॉइँट, मंबई-४०००२१, दर.क.:+९१-२२-६७७४०६७७

ई-मेल: info@prclimited.co.in, वेबसाइट: www.prclimited.co.in ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(v. alala)
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
ず .	तपशील	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	30.09.2028	११.०३.२०२४
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८५१९.००	८२७५.३४	१६७३१.४०	३३३९९.५१
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
	साधारण बाबपूर्व)	२६०.९९	१३९.२२	५१४.१६	१२३५.११
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण				
	बाब नंतर)	२६०.९९	१३९.२२	५१४.१६	१२३५.११
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण				
	बाब नंतर)	१६८.५२	१०५.८२	३६९.३१	९३८.७०
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न				
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१५३.०६	९८.३१	३६९.३१	८६९.९८
ξ	भरणा केलेल्या इक्विटी भाग भांडवल				
	(रु. १०/- प्रतिभागाचे चे दर्शनी मूल्य)	१०४२.५०	१०४२.५०	१०४२.५०	१०४२.५०
૭	उत्पन्न प्रति इकिटी भाग (प्रत्येकी रु. १०/-)				
	मूळ व सौमिकृत	१.४७	٥.९४	३.५४	८.३५

दिनांक: १४.११.२०२४

ठिकाण: मुंबई

वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि संचालक मंडळाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल

त्यांच्या बैठकीत मान्यता दिली वरील सेबी (पुलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत सीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. सदर निष्कर्षांचे संपूर्ण स्वरू स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट https://www.cse-india.com/ आणि कंपनीच्या www.prclimited.co.ir

सही/

वापी एंटरप्रायईजेस लि. सीआयएन: एल२ँ१०१०एमएच१९७४पीएलसी०३२४५७

नोंदणीकृत कार्यालय: २१३ उद्योग मंदिर, पितांबर लेन, माहिम पश्चिम, मंबई - ४०००१६, ई-मेल: vapipaper@gmail.com / vapienterprisesltd@gmail.com

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष संपलेले अर्धवर्ष तिमाही ३०.०९.२०२३ 30.04.2028 30.09.2028 30.09.2023 32.03.202 (अलेखापरिक्षित) कार्यचलनातुन महसूल 48.88 48.28 40.24 १०१.४४ ११५.४६ करपर्व नफा/(तोटा) गपवादात्मक बाब) करपूर्व नफा/ (तोटा) 38.20 39.90 **9ξ.03** ६६.१४ १२४.१८ १७.९१ करानंतर कालावधीकरित सर्वंकष उत्पन्न /(तोटा) ८३.१८ कालावधीसाठी 6.98 20.00 ४४.१४ भरणा केलेले इक्रिटी रु. १०/- प्रतिभाग) २२८.१५ २२८.१५ 226.80 २२८.१५ २२८.१५

मूळ व सौमिकृ

उत्पन्न प्रतिभाग

(रु. मध्ये)

(रू.१०/- प्रत्येकी

दिनांक: १३.११.२०२४

ठिकाण: मुंबई

(वार्षिकीकरण नाही

वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पनरावलोकन केले आणि संचालक मंडळाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल

२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. सदर निष्कर्षाचे संपूर्ण स्वरू स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट https://www.bse-india.com/ आणि कंपनीच्या https://vapienterprise.com वेबसाइटवर उपलब्ध आहे

वरील सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत सीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर

मनोज पटेल डीआयएन: ००४८५१९५

१.९३

हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि.

नॉदणीकृत कार्यालयः कार्यालयः क.१५, २रा मजला, प्लॉट नं २४, रहमान बिल्डिंग, वीर निरमन रोड, हुतात्मा चौक, फोर्ट मुंबई – ४००००१. दूर.क.२२८७४०८४/२२८७४०८५, सीआयएनः एल५१९००एमएच१९९२पीएलसी०६६२६२ ई-मेलः info@hiklass.co.in

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय नि

वर्ष ते तारीख आकडे चालू मंपलेले अर्धवर्ष संपलेली तिमाई 30.09.2028 30.09.2028 अले खापरिक्षित | अले खापरिक्षित | अले खापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न ६३५.१९ १५३.०६ कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (कर, अपवादात्मक आणि /किंवा विशेष साध (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर ३१.९७ 39.30 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरित समाविष्ट नफा / (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 38.90 39.30 ६. इक्विटी भाग भांडवल ३१०.६२ ३१०.६२ ३१०.६२ राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (प्रत्येकी रु. १०/-) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) -

0.48 ०.६३ 0.00 १) वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि त्यानंतर मंडळाने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्य वैठकीत रेकॉर्डवर घेतले आणि वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकन देखील केले गेले. २) मागील कालावधीतील आकडे आवश्यक वाटले तेथे पुनर्गठित/पुनर्रचना करण्यात आली आहे

) सादर केलेल्या सर्व कालावधीसाठीचे विल्तीय निष्कर्ष वेळोवेळी सुधारल्यानुसार कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ नंतर्गत अधिसूचित इंड एएस नुसार तयार केले गेले आहेत. हाय-क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि.करिता

सही / - संजय कुमार जैन व्यवस्थापकीय संचालक

(रु. लाखात)

क्रिसडेल इंडस्ट्रीज लिमिटेड (पर्वीचे रेल्सन इंडिया लिमिटेड म्हणन जात) सीआयएन : L519000MH1987PLC042111

नोंदणीकृत कार्यालय : ३०७, जानकी सेंटर, प्लॉट क्र. २९, शाह इंडस्ट्रीयल इस्टेट, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३. दूर. ०२२-२६७३०२६४ वेबसाइट : www.relsonindia.com ई-मेल : cs@relsonindia.com

ठिकाण: मुंबई दिनांक : १४.११.२०२४

दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(v. chom
	तिमाही अखेर			अर्ध वर्ष अखेर		वर्ष अखोर
विवरण	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३०.०९.२०२३	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-			-	-	-
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५.४६)	(३.५९)	०.७१	(९.०४)	१.१६	(१०.२१)
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५.४६)	(३.५९)	0.47	(९.०४)	१.१९	(१०.२१)
कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(५.४६)	(३.५९)	0.47	(९.०४)	१.१९	(१०.२१)
प्रदानित इक्रिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी शेअर)	१६५.००	१६५.००	१६५.००	१६५.००	१६५.००	१६५.००
अन्य उत्पन्न प्रति शेअर (राखीव मूल्यांकन वगळता)	-	-	-	-	-	२६५.२५
उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) रु. १०/- प्रत्येकी (वार्षिकी नाही)						
मूळ (रु.)	(0.33)	(0.22)	ο.ο	(०.५५)	०.०१	(0.57)
सौम्य (रु.)	(0.33)	(0.22)	εο.ο	(0,44)	0.08	(0.53)

ठिकाण : मुंबई

१. वरील लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवाल दि. १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी तिमाही अखेर सभेमध्ये संचालक मंउळाद्वारे मजूर केला आहे. वैधानित कंपनीचे वैधानित लेखापरीक्षित

अहवाल असुधारित महसूल अहवाल यांच्या अनुसार ३० सप्टेंबर, २०२४ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेर जारी करण्यात येईल. २. कंपनी केवळ आयएनडी एएस-१०८ कार्यचलन सेगमेंट अनुसार विभिन्न व अनुसार असेल.

३. गत कालावधी/ वर्ष आकडेवारी रिग्रुप्ड/ रिक्लासिफाईड आवश्यक आहे.

(पूर्वीचे रेल्सन इंडिया लिमिटेड म्हणून ज्ञात) राजीव गुप्ता संचालक

तकार निवारण समिती (मुंबई उपनगरे)

ठिकाण : मुंबई दि. १४ नोव्हेंबर, २०२४

क्रिसडेल इंडस्टीज लिमिटेड

डीआयएन : ०१११६८६८